

जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना
अधिकार प्रदान करण्याबाबत- एका प्राथमिक
आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावाचा दुस-या
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात समावेश
करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१४/ प्र.क्र.८१/ आरोग्य-४
मंत्रालय, १० वा मजला, कॉम्पलेक्स बिल्डींग,
जी.टी. हॉस्पिटल आवार, मुंबई.
तारीख: २१ जुलै, २०१४.

वाचा

१) सहसंचालक, आरोग्य सेवा (प्राआकेंद्र-जिपस्तर), मुंबई यांचे पत्र, क्रमांक संआसे/ जिपस्तर/
प्राआकेंद्र/ उपकेंद्र/ हिंगोली/ टे-७/ कक्ष-७ अ/ १४, दिनांक ४.०३.२०१४/ ४६७.

प्रस्तावना

जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीची इत्यंभुत माहिती जिल्हा परिषद स्तरावर/
मुख्यालयी उपलब्ध असते. गावापासूनचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर पाहता काही निकषांनुसार जी गावे
एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेली आहेत परंतु ती दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्थानापासून
जवळ आहेत अशी गावे जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचे प्रस्ताव क्षेत्रिय
कार्यालयांकडून शासनास प्राप्त होतात. संबंधित जिल्हा परिषदांकडून असे प्रस्ताव आरोग्य सेवा
संचालनालयामार्फत शासन स्तरावर सादर केले जातात. या प्रक्रियेमध्ये बराचसा कालावधी जातो. सदर
कालापव्यय टाळण्याच्या अनुषंगाने काही अटींच्या अधिन राहून अशा गावांना दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या
कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता देण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
यांना प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

गावापासूनचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर पाहता काही निकषांनुसार जी गावे एखाद्या प्राथमिक
आरोग्य केंद्राला जोडलेली आहेत परंतु ती दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्थानापासून जवळ आहेत अशी
गावे जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार
पुढीलप्रमाणे अटींच्या अधिन राहून संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात
येत आहेत.

- १) समर्थनीय कारणांशिवाय असे बदल करण्यात येऊ नयेत.
- २) संबंधित गावाच्या ग्रामसभेमध्ये तसेच संबंधित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव
मंजूर झालेला असणे आवश्यक राहिल.

- ३) सदर प्रस्ताव संबंधित जिल्हा परिषदांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात येतील.
- ४) मान्यतेनंतर झालेल्या बदलासंदर्भात संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी आरोग्य सेवा संचालनालयास कळविणे बंधनकारक राहिल.
- ५) यापुर्वी शासनास प्राप्त झालेल्या यासंबंधित अनिर्णित प्रस्तावांना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उक्त अटीचे पालन करून मान्यता द्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७२१११४१४७५०१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

पा.म.ताकटे

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. सहसंचालक, आरोग्य सेवा (प्राआकेंद्र-जिपस्तर), मुंबई.
३. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), पुणे.
४. सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (लेखा व लेखापरिक्षा), पुणे.
५. महालेखापाल, १/२, महाराष्ट्र (लेखा व लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
६. उपसंचालक, आरोग्य सेवा, मंडळे (सर्व)
७. जिल्हा शल्य चिकित्सक (सर्व).
८. जिल्हाधिकारी (सर्व).
९. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व).
१०. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व).
११. जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व).
१२. कार्यासन अधिकारी, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. कार्यासन अधिकारी (आरोग्य-३/ आरोग्य-३ अ/ अर्थसंकल्प), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. निवडनस्ती (आरोग्य-४).